

Ref: No. BIL/SE/2020-21

M/s BSE Ltd Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001

Scrip Code: 502355

3rd February, 2021

National Stock Exchange of India Ltd 5th Floor, Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of notice of Board Meeting of the Company scheduled to be held on Monday, 8th February, 2021, and Record Date is 16th February, 2021 for 3rd Interim Dividend for the FY 2020-2021, if any. Notice was published in the Newspapers viz Business Standard and Sakal dated 3rd February, 2021.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully, For Balkrishna Industries Limited

Vipul Shah Director & Company Secretary DIN: 05199526

Enclosed : As above

Balkrishna Industries Ltd. CIN No.: L99999MH1961PLC012185

Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com

Registered Office : B-66, Waluj Industrial Area, Waluj, Aurangabad - 431 136, Maharashtra, India.



Place : Kolkata FCS 7671 Date : 2nd February, 2021 Please register your e-mail address

with the Company to receive communications electronically.



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@tata.com website: www.tatainvestment.com

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2020

| | | 1 | | | | | | | | | | | (113: 11 610103) |
|----|---|------------|-------------------------------------|----------|------------------------------|------------|---------------|--------------|------------|-------------------|------------|------------|------------------|
| | Particulars | | | Stand | alone | | | Consolidated | | | | | |
| | | | Quarter ended | | Nine Months ended Year Ended | | Quarter ended | | | Nine Months ended | | Year Ended | |
| | | | Unaudited | | Audited | | Unaudited | | | | | Audited | |
| | | 31-12-2020 | 31-12-2020 30-09-2020 31-12-2019 31 | | 31-12-2020 | 31-12-2019 | 31-03-2020 | 31-12-2020 | 30-09-2020 | 31-12-2019 | 31-12-2020 | 31-12-2019 | 31-03-2020 |
| 1 | . Total Income | 14.11 | 79.47 | 23.36 | 115.43 | 133.64 | 149.56 | 27.00 | 74.33 | 24.60 | 132.33 | 131.35 | 143.98 |
| 2 | . Net Profit for the period before Tax | 9.12 | 75.14 | 18.47 | 99.86 | 118.21 | 129.21 | 30.70 | 108.27 | 22.67 | 160.60 | 137.38 | 100.76 |
| 3 | . Net Profit for the period after Tax | 7.50 | 72.44 | 11.87 | 92.32 | 107.96 | 118.64 | 27.81 | 105.62 | 15.87 | 151.83 | 126.84 | 90.09 |
| 4 | . Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after | | | | | | | | | | | | |
| | tax and Other Comprehensive Income (after tax)] | 2,270.39 | 1,392.83 | 1,447.54 | 4,904.45 | 2,228.47 | 275.73 | 2,290.26 | 1,425.76 | 1,454.42 | 4,962.82 | 2,250.29 | 254.49 |
| 5 | . Equity Share Capital | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 | 50.60 |
| 6 | . Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each) | 1.48 | 14.32 | 2.35 | 18.25 | 21.34 | 23.45 | 5.44 | 20.87 | 3.13 | 29.91 | 25.06 | 17.89 |
| No | otes: | | | | | | | | | | | | |

| | | As on | | | | | | |
|----|---|------------|------------|------------|------------|--|--|--|
| 1. | | 31-12-2020 | 30-09-2020 | 31-12-2019 | 31-03-2020 | | | |
| | Total Equity (post tax) (Rs. in crores) | 12,787.34 | 10,516.95 | 9,926.67 | 7,973.96 | | | |
| | Total Equity per share (post tax) | 2,527.00 | 2,079.00 | 1,962.00 | 1,576.00 | | | |

The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / nine months ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.tatainvestment.com.

(Noel N. Tata) Chairman

DIN 00024713

Mumbai, 2nd February, 2021



| | | | Quarter Ended | | Nine Mon | Year Ended | | |
|---|--|------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|------------------------|--|
| S. No. | Deutleuleus | | 30/Sep/20 (Unaudited) | 31/Dec/19 (Unaudited) | 31/Dec/20 (Unaudited) | 31/Dec/19 (Unaudited) | 31/Mar/20 (Audited) | |
| 1 | Total income from continuing operations (net) | 111,007.27 | 95,799.86 | 82,218.16 | 317,067.36 | 246,345.47 | 355,621. | |
| 2 | Net profit / (loss) for the period before tax and exceptional items | 7,765.99 | 3,707.10 | 5,361.49 | 18,667.47 | 13,899.83 | 21,566. | |
| 3 Net profit / (loss) for the period before tax and after exceptional items | | | 3,707.10 | 5,361.49 | 18,667.47 | 13,899.83 | 21,566. | |
| 4 | Net profit / (loss) for the period after tax from continuing operations | | 2,779.41 | 5,137.86 | 13,758.64 | 11,688.29 | 22,402. | |
| 5 | Profit/(Loss) from discontinued operation before tax | (101.57) | 35.97 | (35.01) | (5.89) | (533.53) | (840.0 | |
| 6 | Profit/(Loss) from discontinued operation after tax | | 35.97 | (35.01) | (5.89) | (533.53) | (840.0 | |
| 7 | Net profit/(loss) for the period/year (4+6) | | 2,815.38 | 5,102.85 | 13,752.75 | 11,154.76 | 21,562. | |
| 8 | Total comprehensive income for the period | | 2,803.62 | 5,031.87 | 14,575.41 | 11,100.12 | 20,789. | |
| 9 | Paid-up equity share capital | 6,638.76 | 6,638.76 | 6,638.76 | 6,638.76 | 6,638.76 | 6,638. | |
| 10 | Other Equity | | | | | | 129,522. | |
| 11 | i) Earnings per equity share (EPS) from continuing operations (weighted average) (of ₹ 10/- each) (not annualised) : a) Basic (₹ per share) b) Diluted (₹ per share) | 8.41 8.41 | 4.18 4.18 | 7.73 7.73 | 20.76 20.76 | 17.73 17.73 | 33. 33. | |
| | ii) Earnings per equity share (EPS) from discontinued operations (weighted average) (of ₹ 10/- each) (not annualised) : a) Basic (₹ per share) b) Diluted (₹ per share) | (0.15) (0.15) | 0.05 0.05 | (0.05) (0.05) | (0.01) (0.01) | (0.80) (0.80) | (1.2 | |
| | iii) Earnings per equity share (EPS) from total operations (weighted average) (of ₹ 10/- each) (not annualised) : a) Basic (₹per share) b) Diluted (₹ per share) | 8.26 8.26 | 4.23 4.23 | 7.68 7.68 | 20.75 20.75 | 16.93 16.93 | 32. 32. | |

| Maulana Azad Road, New De ADVERTISEMENT OF RECRUITM Hemisphere Properties India Limited ("H | ENT ON CONTRACTUAL BASIS IPIL") is a Govt. owned Public Sector |
|---|--|
| Undertaking incorporated in year 2005 havin Company is under the administrative contro Requirement of Site Manager, Land & Devel tor in Hemisphere Properties India Limited. T | of Ministry of Housing & Urban Affairs. opment Consultant and Data Entry opera- |
| Vacancy | No. of Vacancy |
| Site Manager (Pune, Delhi, Chennai & Kolkata) | 4 (Four) |
| Land & Development Consultant | 1 (One) |
| Data Entry operator | 1 (One) |
| Last date of receipt of application/resume is 1 download the detailed information regarding | 5.02.2021. Interested candidates may qualification, experience, remuneration ad send your resume on career@hpil.co.in. |

बैंक ऑफ़ इंडिया BOI Bank of India BOI Relationship beyond banking Head Office : Star House, C-5, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. PUBLIC NOTICE

The Unclaimed/unpaid Interim Dividend on the Bank's shares declared during the year 2013-2014, is falling due for transfer to IEPF Account in the month of February, 2021 as per section 10B of the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970. The Bank has been requesting Shareholders who have not encashed/received their dividends to make their claims and encash the unpaid/unclaimed dividends.

We once again request Shareholders, who have not encashed/received their dividend from the year 2013-14 onwards, to submit their claims to the Company Secretary of the Bank at the above address, or email at Headoffice.share@Bankofindia.co.in so that their claims get settled/paid within time. **Place : Mumbai**

Date : 01.02.2021

COMPANY SECRETARY



(Rs. in crores)

 CIN NO: L999999MH1961PLC012185
 Regd. Office: - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad - 431136, Maharashtra, India.
 Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99
 Website: www.bkt-tires.com
 E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, the 8th February, 2021** through Video Conferencing/ Audio Visual Means, interalia, to consider and approve Standalone and Consolidated Unaudited financial results of the Company for the quarter ended 31st December, 2020 and to consider declaration of 3st Interim Dividend on equity shares for the financial year 2020-21, if any.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed 16th February, 2021 as record Date for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 3rd Interim Dividend on equity shares for the financial year 2020-21 to be declared at the Board Meeting of the Company to be held on Monday, the 8th February, 2021, if any. The said 3rd Interim Dividend shall be credited/dispatched within 30 days from the date of declaration as per applicable provisions of Companies Act, 2013 to such Shareholders as on record date.

The said notice may be accessed on the Company's website at www.bkt-tires.com and also on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com. For Balkrishna Industries Limited

For Balkrishna Industries Limited Sd/-Vipul Shah Place: Mumbai Date: 1st February, 2021 Director & Company Secretary DIN. 05199526

AUROBINDO PHARMA LIMITED CIN: L24239TG1986PLC015190) Regd.Office: Plot No.2, Maitrivihar, Ameerpet, Hyderabad - 500 038, Telangana Tel Nos. 040 - 23736370, 23747340 / Fax Nos. 040 - 23741080, 23740833 E-mail: info@aurobindo.com / Website: www.aurobindo.com MOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 10, 2021 at Hyderabad, to consider and approve, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months period ended December 31, 2020. This Notice is also available on the website of the Company, www. aurobindo.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com (Scrip Code: 524804) and www.nseindia.com (Trading Symbol: AUROPHARMA).

The financial results on approval by the Board, will be made available on the website of the Company and can be accessed by using the link https://www.aurobindo.com/investors/results-reports-presentations/ results-announcements/ and also on the websites of BSE and NSE.

for Aurobindo Pharma Limited Sd/-

B. Adi Reddy

Company Secretary

Place : Hyderabad Date : February 1, 2021

Notes:

1

- The management has considered the possible impact of COVID-19 in preparation of the above financial results of the quarter, including internal and external factors known upto the date of approval of these results, to assess and finalise the carrying amount of its assets and liabilities. Accordingly as on date, no material impact is anticipated in the aforesaid carrying amounts. However, the impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these rand the Company will continue to closely monitor any material changes in future economic conditions.
- 2 The Board of Directors has declared an interim dividend at the rate of 60% i.e. ₹ 6/- per equity share of face value of ₹ 10/- each for the FY 2020-21.
- 3 The Management of M/s E Haat Ltd., a wholly owned subsidiary engaged in the business of E-Commerce, has decided to close down its operations in the quarter ended March 2020. Accordingly, the financials of the subsidiary company have been consolidated and presented as "Discontinued Operations" in the above consolidated financial results.
- 4 These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. The above consolidated unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on February 02, 2021. The statutory auditors have carried out a limited review of these financial results.
- 5 Sugar being a seasonal industry, the performance of the quarter may not be representative of the annual performance of the Company.

| | | Quarter Ended | | Nine Mon | Year Ended | |
|----------------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|------------------------|
| Particulars | 31/Dec/20 (Unaudited) | 30/Sep/20 (Unaudited) | 31/Dec/19 (Unaudited) | 31/Dec/20 (Unaudited) | 31/Dec/19 (Unaudited) | 31/Mar/20 (Audited) |
| Total revenue | 109746.94 | 94330.16 | 79143.49 | 313114.07 | 235113.15 | 342390.5 |
| Profit before tax | 8044.80 | 3817.99 | 4152.82 | 19107.67 | 13017.82 | 20299.0 |
| Profit after tax | 5836.81 | 2890.30 | 3930.56 | 14198.84 | 10807.65 | 21136.6 |
| Other comprehensive income (OCI) | 143.31 | 20.85 | 27.43 | 769.75 | 18.97 | (781.66 |
| Total comprehensive income | 5980.12 | 2911.15 | 3957.99 | 14968.59 | 10826.62 | 20354.9 |

7 The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated quarterly unaudited financial results are available on stock exchange websites websites i.e https://www.nseindia.com and https://www.bseindia.com and on Company's website i.e. www.dhampur.com.

8 Figures for the previous corresponding periods have been regrouped, wherever considered necessary.

| For and on behalf of the board |
|--------------------------------|
| Sd/- |
| V.K. Goel |
| Chairman |

Place: New Delhi Dated : February 02, 2021

DHAMPUR SUGAR MILLS LIMITED

Regd. Office : Distt. Bijnor, Dhampur (U.P.) - 246761 CIN - L15249UP1933PLC000511, Phone No - 011-30659400, 30659453 Email: investordesk@dhampur.com, Website: www.dhampur.com







सकाळ

मुलांना सॅनिटायझर पाजल्याने 'सीईओं'ची कारवाई यवतमाळमध्ये तिघे बडतर्फ

KK सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ, ता. २ : घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्याच्या घटनेची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गंभीर दखल घेतली. चोवीस तासांच्या आत जनसमुदाय आरोग्य अधिकारी. अंगणवाडीसेविका आशावर्कर या तिघांनाही डॉ. पांचाळ यांनी सेवेतून

गेलिभो लसीकरणाटरम्यान बालकांना सॅनिटायदार पाचण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर येताच चोवीस तासांत अहवाल मागण्यात आला. कर्मचाऱ्यांना १५ दिवसांपूर्वीच प्रशिक्षणही दिले होते. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. - डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ, जिल्हा परिषद, यवतमाळ.

बडतर्फ केले आहे. दोन वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा जनसमदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात गावंडे, आशावर्कर संगीता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट मसराम, अंगणवाडी सेविका करण्यात आले. रविवारी (ता. ३१) बडतर्फतेची यांच्यावर पोलिओ लसीकरणानंतर १२ बालकांना कु-हाड कोसळली आहे. तर सुरुवातीला मळमळ आणि उलटीचा

त्रास सरू झाला. पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याचे लक्षात येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. बालकांना तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले. पोलिओ लसीकरणादरम्यान बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या या घटनेची राज्यासह देशभरात वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मुंबई, ता. २ : पुण्यातील एल्गार

परिषदेत शरजील उस्मानी याने हिंद

समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक,

आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने

दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने

तातडीने आणि कठोरातील कठोर

कारवाई करावी, अशी मागणी

करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव

ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात

म्हटले आहे, की ३० जानेवारी

रोजी पुणे येथे आयोजित एल्गार

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव

ठाकरे यांना लिहिले आहे.

महाराष्ट्र

कोणी सांगेल का, माझी काय चूक होती? हिंगणघाट जळीतकांडाची वर्षपूर्ती सकाळ वृत्तसेवा याने पेट्रोल टाकून जाळले. गंभीररित्या

भाजल्याने प्राध्यापक नागपूर, ता. २ : आज ३ मृत्यू झाला.

तालुक्यात अमानुष जळीतकांड घडले होते. भर दुपारी महाविद्यालयात जात असलेल्या प्राध्यापिकेला माथेफिरू प्रियकराने पेट्रोल टाकून जाळले. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त झाला. नेते, उद्योजक शिक्षिकेच्या मदतीसाठी सरसावले. मात्र, तिचा जीव काही वाचला नाही. हिंगणघाटच्या महाविद्यालयामध्ये पायी जात

पीडिता

हिंदूंचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शरजिलच्या मुसक्या आवळा

उस्मानी याने अतिशय गंभीर,

धार्मिक तेढ वाढविणारे,

आक्षेपार्ह आणि समस्त हिंदु

समाजाचा अपमान करणारी

फेब्रुवारी २०२१... वर्षभरापूर्वी याच दिवशी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कोर्टात सुनावणीला सुरुवात

असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा विकेश नगराळे (वय २७)

भाषणाची पडताळणी करणार!

नागपूर : एल्गार परिषदेला मार्गदर्शन करणारे विद्यार्थी नेते शरजिल उस्मानी

याच्या भाषणाची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. गेल्या शनिवारी

उस्मान याने मार्गदर्शन करताना हिंदू समाजाबाबत केलेल्या भाषणाच्या

चित्रफितीच्या आधारावर भाजपने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला शारजील

तरुणीचा नागपुरातील एका खासगी रुग्णालयात गेल्या वर्षी दहा फेब्रुवारीला

मुंबई, बुधवार, ጰ 🎗

३ फेब्रुवारी २०२१

कोरोनामुळे तब्बल सात महिने न्यायालयाचे कामकाज बंद होते. आता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. पीडितेच्या बाजूने वकील उज्ज्वल निकम कामकाज पाहत आहेत. फेब्रुवारीत १५ ते १७ तारखेला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांच्या

नजरा लागल्या आहेत. दोषीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

एसटी कर्मचारी सरव्यवस्थापकास वेतनासाठी निधी

अवती भवत

तीन गुन्हेगारांसह छायाचित्र व्हायरल

औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दौन्यातील तीन गुन्हेगारांबरोबर

असलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर विरोधकांनी

टीका केली. छायाचित्रातील कलीम कुरेशी, सय्यद मतीन, जफर बिल्डरवर गुन्हे दाखल आहेत. गृहमंत्र्यांनी त्यांच्याबरोबर उपस्थित राहणे किती

सयुक्तिक आहे, यावर सध्या चर्चा सुरू आहे. देशमुख म्हणाले, औरंगाबादच्या

दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येतात. अशा वेळी कोणती

व्यक्ती, त्याचा व्यवसाय याची माहिती नसते; पण यापुढे दक्ष राहीन.

नाशिकः राज्य परिवहन

वेतनासाठी राज्य सरकारने ३००

कोटींना मान्यता दिली. हा निधी

सरकारने निर्णय घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ च्या देण्यासाठी आलेल्यांनी महामंडळाला देण्यात येईल. कोरोना महामंडळाच्या उत्पन्नात घट झाल्याने





साखरपा : विलास रहाटे यांनी रांगोळीतून साकारलेली शिवप्रतिमा.

तीन सेंटिमीटर रांगोळीतून शिवप्रतिमा साखरपा (जि. रत्नागिरी) : देवरूख येथील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सर्वांत लहान रांगोळी काढण्याचा विक्रम केला. केवळ तीन सेंटिमीटर एवढ्या लहान चौकोनात रहाटे यांनी ४२ मिनिटे आणि ३७ सेकंदात, त्यांनी अवघ्या सहा ग्रॅम रांगोळीतून शिवप्रतिमा साकारली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेसतरा कोटी यवतमाळ : जिल्ह्यात १४ तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानाचा पहिला हप्ता काही महिन्यांपूर्वीच दिला होता. त्यानंतर दुसरा हप्त्यात नुकसानग्रस्त ताऌक्यातील ४८ हजार

देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची



इम्पोर्ट-एक्स्पोर्ट मॅनेजमेंट



निर्यातीसाठीच्या पूर्वअटी, मार्केटिंग व फायनान्स, शिपिंग व लॉजिस्टिक्स, डॉक्युमेंटेशन व इन्शरन्स आदी विषयांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहार, एक्स्पोर्ट कॉस्टिंग, इन्कोटर्म, पेमेंट टर्म, कस्टम, एक्साईज, परदेशी खरेदीदार शोधणे, निर्यातीसाठीचे उत्पादन ठरवणे, रिस्क, करन्सी व वेअरहाऊस मॅनेजमेंट, एक्स्चेंज रेग्युलेशन्स, मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट सिस्टीम, जागतिक व्यापारविषयक सेवा देणाऱ्या संस्था, आंतरराष्ट्रीय करार व नियम आदींविषयी यात मार्गदर्शन होणार आहे. निर्यातीसाठीचे लायसन काढण्याची व या क्षेत्रातील उपलब्ध करिअर संधोंविषयीची माहिती पुरवली जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क बारा हजार पाचशे रुपये अधिक जीएसटी.

देशी कुक्कुटपालन व्यवसाय कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यासंदर्भात असलेले समज-गैरसमज व उपाययोजना, देशी कोंबडीपालन व्यवसायातील संधी, ग्रामीण तसेच सुधारित जातींच्या कोंबड्यांचे संगोपन, खाद्य व्यवस्थापन, चिकन व अंडी उत्पादन आणि विक्री, कोंबड्यांचे आजार व त्यावरील उपचार

आदींविषयी माहिती देणारी दिवसभराची ऑफलाईन कार्यशाळा शनिवारी (ता. ६) होत आहे. देशी कोंबड्यांचा फार्म कसा सुरु करावा, SIILC आदी विषयांवर कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क पंधराशे रुपये. संपर्क : ९८८१०९९७५७

फळे-भाजीपाला सुकवून

भूकटी बनविणारा व्यवसाय र्डीहायडे्शन प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या फळे व भाजीपाल्यांच्या भुकटींना स्थानिक तसेच परकीय बाजारपेठांमध्येही वाढती मागणी आहे. या पार्श्वभूमीवर डीहायड्रेशन तंत्रज्ञानाची ओळख, त्याचे फायदे, डीहायडे्शन क्रिया नेमकी कशी करतात याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा शुक्रवारी (ता. ५) सकाळी ११ ते १२.३० या वेळेत आयोजिली आहे. यामध्ये आवश्यक मशिनरी, व्यवसायाच्या संधी, उद्योगासाठी गुंतवणुक

नेगेवच्या विजयात वृषालीची चमक

मुंबई, ता. २ : वृषाली भगतच्या नाबाद अर्धशतकामुळे नेगेव क्रिकेट 🕂 अकादमीने अर्जुन बाळा मढवी स्मृती महिला ट्वेंटी २० क्रिकेट स्पर्धेत सलामीची लढत जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेमिमा रॉडिंग्जने सुरू केलेल्या या नेगेव अकादमीने ठाण्याच्या राजेश मढवी स्पोर्टस् असोसिएशनला नऊ विकेटनी

ऑलिंपिक स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख योशिरो मॉरी यांनी दिली. मॉरी यांनी ही टिप्पणी केली.

माजी विद्यार्थी असलेल्या शरजील येतो, छातीठोकपणे हिंदत्त्वावर शिंतोडे उडवितो, डोक्यावर मिरे वाटून निघुन जातो. त्यावर कारवाई होत नाही. हे पत्र मिळताच गुन्हा दाखल करून शरजीलच्या मुसक्या आवळत

निविदा सुचना

| स्पोर्टस् असोसिएशनला नऊ विकेटनी | | पण त्यांना हे मान्य नाही. आम्हाला | प्रमुख योशिरो मॉरी यांनी दिली. | मॉरी यांनी ही टिप्पणी केली. | 1 1144 8 | | 11 | | ज्पनोच्या संचाल | | |
|---|--|--|--|--|--|---|---|---------------------------------|--|------------------------|--|
| रवले. वृषालीने एक षटकार आणि | | रेफरी पेनल्टी कधी देणार हेच माहिती | जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत | ऑलिंपिक स्पर्धा होणार का, ही | ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान | प — सावरकरनगर प्रभाग | ग समिती | समा शुक्रिव रोजी आयोगि | ार, दि. १२ फेब्रु जेत करण्यात ये | gaiti, २०२१ त आहे | |
| हा चौकारांसह नाबाद ५४ धावा | 3 | नाही. कदाचित या पेनल्टीसाठी | आहेत. साथ रोखण्यासाठी जपानच्या | चर्चा आता थांबण्याची गरज आहे. | क्षेत्रातील प्र.क्र. ०६ क व ड मधील | गरिसरात विविध ठिकाप | गी गटर, | | | | |
| ल्या. तिने हेमाली बोरवणकरसह | | आमच्या खेळाडूने बलात्कार करायला | आणीबाणी आहे. सर्वेक्षणातील ८० | ऑलिंपिकबाबत चर्चा होताना स्पर्धा | पायवाटांचे नुतनीकरण करणे, चेंबर कव्हर्स बसविणे व विविध स्थापत्य | | | | सदर सूचना कंपनीची वेबसाइ www.voltas.com वर तसेच | | |
| ०१ धावांची नाबाद भागीदारी केली. | | हवा किंवा त्यांच्यावर बलात्कार | टक्के लोकांचा स्पर्धेस विरोध आहे. | होणार का, याऐवजी कशा प्रकारे | कामे करणे अशा एकूण सोळा कामांसात | 0.010.000.000.000.000.000.000.000 | | मेटेडची वेबसा | | | |
| मधेंचे उद्घाटन आमदार संजय | | झाला, तरच पेनल्टी किक मिळेल, | त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेबाबतची | संयोजन करणार, याबाबत चर्चा | येत आहे. सदर निविदा प्रक्रियेमध्ये ज्या निविदाकारांवर शासकीय नोंदणी | | | | bseindia.com वर व नॅशनल स्टॉक | | |
| ळकर आणि नदीम मेमन यांनी केले. | | असे बॅक्स्टर यांनी प्रक्षेपणाचे हक्क | अनिश्चितता वाढत आहे. कोरोना | हवी. नव्या स्वरूपातील ऑलिंगिकचे | | | | | ऑफ इंडिया | | |
| क्षिप्त धावफलक - डॉक्टर राजेश | | असलेल्या वाहिनीस सांगितले. | | | रद्द करणेबाबत / काळ्या यादीत टाकणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे अशा निविदाकारांना निविदा भरता येणार नाही. सविस्तर निविदा | | | | वेबसाइट www.nseindia.com | | |
| ढवी स्पोर्टस् असोसिएशन : २० | | इंग्लंडचे बॅक्स्टर यांनी यापूर्वी दक्षिण | िल्लन बासकाग देव | ज्मीन निमिरेट | and the second of the later and the second sec | | Contraction of the second s | वरही उपलब | 10.00 | | |
| टकात २ बाद् १४६ (सानिका चाळके | आक्रमकास अवैधरीत्या रोखल्यावरही | आफ्रिका संघास मार्गदर्शन केले आहे. | 🗉 🖾 🖬 बाळकृष्ण इंड | स्ट्रीज लिमिटेड | चना व प्रपत्र ठाणे महानगरपा | | | | | ास लिमिटेड | |
| ८, साहिक पोकर ३३, दर्शना पवार | | | | MH1961PLC012185 | mahatenders.gov.in वर दि. ०३.०२.२०२१ ते दि. १०.०२.२०२१ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकेचे संकेतस्थळ येथे | | | | व्ही. पी. मल्होत्र उपाध्यक्ष - कराधान विधि व कंपनी सचिव | | |
| ०-१) पराजित वि. नेगेव क्रिकेट | कल्याण डोंबिवली महान | | औरंगाबाद - ४३११ | ३६, महाराष्ट्र, भारत. | | | | | | | |
| अकादमी, जुहू: १७.५ घटकात १ जाव २४९ (जप्पीज प्रगज २० जेपाजी) आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे महापालिक क्षेत्रातील खालील कामांची सीलबंद | | | दूर. क्र. + ९१ २२ ६६६६ ३८००, फॅब | | दि.१०.०२.२०२१ रोजी पर्यंत सायं १६.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात | | | | ावाय व कपना साचर मुंबई | | |
| बाद १४६ (तुराति राष्ट्रि ४०, हमाला) निविदा योख त्या वर्गातील नोंदणीकत कंवारदागंकदन बी- २ नमन्यात मागवित आहेत | | | वेबसाइट : www.bkt-tires.com, | | येतील. सदर निविदेचा तांत्रिक लिफा | हा शक्य झाल्यास दि. | | ०२ फेब्रुवारी | , २०२१ | | |
| बारवणकर नाबाद ३९, वृषाला भगत | | | सूच | the second secon | २०२१ सायं.१६.३० वा. निविदाकार अथवा यांचे प्रतिनिधीं समक्ष | | | | नोंदणीकृत कार्यालय : | | |
| नाबाद ५४, सानिका चाळके २८-१) | | | सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विगि २९ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्य | | उघडण्यात येतील. | | 20.00 20.000000 | व्होल्टास हाऊस ए, डॉ. बाबासाहेब | | | |
| बोपत्राचा पराभव १ कल्याण पूर्व ड प्रभागात बी-२ निरंक ११२०/- ६ महीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा | | | रेडे अतगत याह्नार सूचना दण्यात यत आहे का, अन्य तिमाहीकरिताच्या कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखाप | | ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-लो-सा/ १० | /.0/२०-२१ मही/- | | | ार्ग, चिंचपोकळ | ठी, | |
| | | | मंजुरी देण्यासाठी तसेच वित्तीय वर्ष २०२० - २१ क | | • | कार्यकारी अभि | | मुंबई - ४०० | | | |
| मुंबई, ता. २ : रोहन बोपन्नाचे मरे | विकसित करण्याच्या | | असल्यास, घोषणेवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीच २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ऑडिओ व्हिज्युअ | | | | | | दूर. क्र. : ९१ २२ ६६६५६५११ फॅक्स क्र. : ९१ २२ ६६६५६३११ वेबसाइट : www.voltas.com ई-मेल :shareservices@voltas.com सीआयएन:L२९३०८MH१९५४PLC००९३७१ | | |
| रेव्हर ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान | कामासाठी संमत्रक नेमणे. | | कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत | त लागू नियम तसेच सेंबी (सूची अनिवार्यता व विमोचन | pls visit our official web-site ठाणे महानगरपालिका,ठाणे www.thanecity.gov.in संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा ! | | | | | | |
| संपुष्टात आले. रोहन - फ्रेड्रिक | कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबतच्या सर्व अ | | आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ अंत दि. ०८ फेब्रवारी, २०२१ रोजी आयोजित होत असलेल्या | | | | | | | | |
| नेएल्सन ऑस्ट्रेलियाच्या जेम्स | www.mahatenders.gov.in या संकेतस्थळाव दि. १०/०२/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत दे | गरे उपलब्ध असून दिनाक ०३/०२/२०२१ त एयात येतील तमेच भूरुन पाठविणयात आलेले | | भांशाच्या, काही असल्यास, प्रदानाकरिता भागधारकांच्या | | | | | | | |
| उकवर्थ - मार्क पोल्मन्स् यांच्याविरुद्ध | निविदा फॉर्म दिनांक १०/०२/२०२१ रोजी दुपारी ३.० | ० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील, तसेच दिनांक | पात्रतेच्या निश्चितीकरिता कंपनीने दि. १६ फेब्रुवारी, २० | | F | | | | | | |
| ४-६, ३-६ असे हरवले. लढतीच्या | ११/०२/२०२१ रोजी दुपारी ४.०० वा. उघडण्यात येती | 0.04-00 | नॉद दिनांकानुसार अशा भागधारकांना कंपन्या कायदा, दिवसांच्या आत सदर ३ रा अंतरिम लाभांश जमा केला ज | | Zeelulat | र परान्छत | m | T T | | 1111 | |
| बेळी निएल्सनला दुखापत झाली. | तसेच कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निर्ी यांनी राखन ठेवळा आहे व याबद्दलचा त्यांचा निर्णय आं | | सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.bkt-tires.cc | om वरून तसेच स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www. | 2001444 | र महानगरप | | | 19141 | 7916 | |
| याच्यावर कोर्टवर उपचार करण्यात | યાના રાલ્ટૂન ઠવલા આફ વ યાલદલથા ત્યાંથા ાનળવ આ | तम व सव ानावदाकाराना बधनकारक राहाल. सही/- | bseindia.com व www.nseindia.com वरून | [1] [1] [1] [2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2] [2 | | पाणीपुरवठा | । विभाग | | | | |
| गले. दरम्यान, रोहन ऑस्ट्रेलियन | | सहा/- (सपना कोळी- देवनपल्ली) | | बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/ – | सर्वसाधारण | निविदा सूचना ब्र | | | 95-0 | | |
| पर्धेत जपानच्या बेन मॅकलॅश्लान | जाक्र. कडोंमपा/जसंवि/मुका/५७० | शहर अभियंता, | | विपुल शाह | उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा | | | | | जीने गोटोग्वंट | |
| गच्या साथीत खेळणार आहे. | दि. ०२/०२/२०२१ | कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण | ठिकाण : मुंबई दिनांक : ०१ फेब्रुवारी , २०२१ | संचालक व कंपनी सचिव डीआयएन : ०५१९९५२६ | निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बृहन्मुंबई महाप | | | | | | |
| | | AVEAUA | in the real manual sector | | खाली नमुद वर्गामध्ये नोंदणीकृत ठेकेदारांकडून म | | | | | | |
| लोणाव | वळा नगरपरिषद, ता. मावळ, | जि प्रणे | 🏽 🕄 ठाणे महानग | रपालिका, ठाणे 🖊 | विभाग उल्हासनगर महानगरपालिका यांचेकडे | | | | | | |
| | A0 | | सा. बां. | | सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत खाली महानगरपालिका उल्हासनगर-३ यांचेकडे रोख ख | | | | | | |
| | आरोग्य विभाग सन २०२१ - २०२२ | | | N 602507000.40 | महानगरपालिका उल्हासनगर-३ याचकड राख रव यांच्या कार्यालयामध्ये दिनांक १२/०२/२०२१ रो | | | | | | |
| | जाहीर ई-निविदा सूचना | | निविदा | 9 | वाजेनंतर उघडण्यात येतील. | 11 400 4310 2.00 414440 | | 110 4 14 14 | (4)04)404(| 34111 (4.00 | |
| | शौचालय, जंतुनाशक औषधे वापरून साफसप | | सार्व. बांधकाम विभाग या विभागा | | | प्राकलनीय | इसारा | निविदा | काम पूर्ण | नोंदणीकृत | |
| | । असणाऱ्या ठेकेदारांकडून / निविदाधारकांकङू | And a set of the set o | सुधारणा निधी सन २०२०-२१ अंत | CAPACITY TO A CONTRACT OF CONTRACT. | अ. कामाचे नाव क्र. | किंमत | रक्कम | शुल्क | करण्याचा | वर्ग | |
| कामाची अंदाजीत रक्कम रु. १,०१,५ | ८,०००/- (रुपये एक कोटी एक लाख 3 | भट्ठावन हजार), कामाचा कालावधी | प्र.क्र. ०४ (अ) मधील विविध परि | सरात गटार व पायवाटा करणे, जेष्ठ | | | _ | | कालावधी | | |
| - ३ वर्षे. ई निविदा क्रमांक - निवि | दा फॉर्म फी (GST) वगळून ३,०००/ - नि | नेविदा अनामत (इसारा १ %) खकम | नागरिक कट्टा बांधणे, व शौचालया | वी दुरुस्ती करणे अशा एकूण आठ | <u> </u> | 3 | 8 | 4 | Ę | و | |
| रू. १,०१,५८० / - | | 20 | कामाकरीता ऑनलाईन निविदा माग | विण्यात येत आहेत. सदर निविदा | १ उल्हासनगर ०३ पॅनल क्र. ११ येथे संत क येथे पी. व्ही. सी. टाकी बसविणे तसेच | वाराम चौक रु. २,९५,४०१/- | रु. २,९५४/- | 480/- | ३० दिवस | वर्ग - ७ व त्यावरील | |
| | कामाचे नाव | प्रति सिटसचा प्रति दिन दर | प्रक्रीयेमध्ये ज्या निविदाकारांवर श | ासकीय, निमशासकीय, सार्वजनिक | वय पा. व्हा. सा. टाका बसावण तसच करण्याचे यंत्र (कुलर) आणि एक्वागार्ड बर | पणि। थड रविणे तसेच | | | | त्यावराल | |
| ज. | फानाव गाव | सर्व करासहित | उपक्रम, स्थानिक संस्था, महानगरपालिक | the second s | बरैक क्र. ९८५ येथे जलवाहिनी टाकणे. | | | | | | |
| | | | काळ्या यादीत टाकणेबाबत कार्यवाही | | २ उल्हासनगर ०-१ पॅनल क्र. ५ येथे गोल मैद | ान परिसरात रु. २,९७,९५२/- | E. 2,960/- | 480/- | ३० दिवस | वर्ग-७व | |
| | नुदायीक सार्व. शौचालय दररोज जंतुनाशक औषधे | Ť | आहे अशा निविदाकारांना निविदा भरत | | पी. व्ही. सी. टाकी बसविणे तसेच पाणी थ यंत्र (कलर) आणि एक्वागार्ड बसविणे. | ड करण्याचे | | | | त्यावरील | |
| वापरून साफसफाई करणे कामी बा | ाह्य यंत्रणेमार्फत सेवा पुरविणेबाबत. | | and the second of the second | ~ | २ उल्हासनगर- ०३ मधील दसेरा मैदान | गेशीळ उंच क २ २२ ६२४/- | T 2 225/ | 1.50/- | ३०दिवस | वर्ग-७व | |
| ई-निविदा अर्ज व प्रक्रियेचा संपूर्ण | f तपशील, अरी, शर्ती https://mahate | nders.gov.in या संकेतस्थळावर | ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ | - | जलकुंभ व भूस्तर पाण्याची साठवण टार्ब | | v. 4,224/ | 9407- | হতাওপল | त्यावरील | |
| | १० वाजेपासून ते दि. ०३/०३/२०२१ सायं | | दि.०३/०२/२०२१ ते ११/० | 51 (F) (S) 25 | पद्धतीने साफ करणे व निजंतुकीकरण करणे | | | | | | |
| | २/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ठेव | | ऑनलाईन निविदा संकेतस्थळ येथे | दि.११/०२/२०२१ रोजी पर्यंत | ४ उल्हासनगर- ०३ मधील चोपडा कोर्ट व रम | | रु. २,१३९/- | 480/- | ३० दिवस | वर्ग-७व | |
| | दि. ०५/०३/२०२१ रोजी उघडण्यात येईल. | | १६.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात र | येतील. सदर निविदा दि.१२/०२/ | येथील उंच जलकुंभ व भूस्तर पाण्याची स टॅंकक्लीन पद्धतीने साफ करणे व निजैतकीव | | | | | त्यावरील | |
| रक्कम ऑनलाईन सिस्टीम पद्धतीने भरण | गा करून प्राप्त होतील. निविदेबाबत शंका असल्य | यास पुढील फोन नंबरवर संपर्क साधावा. | २०२१ राेजी १६.०० वा. निवि | दाकार अथवा त्यांचे प्रतिनिधींसमक्ष | व्यापार्थ पद्धतान सांस करण य निर्धालय १) कामासमोर नमुद इसारा रक्कमेचा उल्हासन | 1000 (000 (000 (000 (000 (000 (000 (000 | | | | h | |
| ०२११४ - २७५४६३ / ६४ टोल फ्री - १ | १८००२३३५४६३ | | उघडण्यात येतील. | | १) कामासमार नमुद इसारा रक्कमचा उल्हास- निविदेसोबत जोडणे आवश्यक राहील. | गर महानगरपालका, उल्हास | नगर याच नाव | କାଡେଡ଼ା ।ଚ | માક ડ્રાપ્સ્ટ અથ | ાવા ૫- આકર | |
| सही/- | सही/- सही/- | सही/- | ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-वर्तक/ १ | 0193/20.29 मनी/- | २) निविदा प्रपत्रे पोस्टाद्वारे पाठवली अथवा स्वी | कारली जाणार नाहीत. | | | | | |
| | रचना वि. सिनकर सौ. आरोही उ. तळे | | | कार्यकारी अभियंता | कोणतीही निविदा स्वीकारणे अथवा नाकारणे | 50 | महानगरपालिव | फ्रा यांना अधि क | गर राहील. | | |
| | त्वना वि. सिनकर सा. आराहा उ. तळ भापती, आरोग्य उपाध्यक्ष | • | दि:०२.०२.२०२१ | | ४) निविदाकाराने आपल्या अटीसह पाठविलेली | | | | | | |
| | 1300 State (1997) | अध्यक्ष | pls visit our official web-site | ठाणे महानगरपालिका,ठाणे | जा.क्र.उमपा/पीआरओ/६२/२१ | | | | सही/- | | |
| | णावळा नगरपरिषद, ता. मावळ, जि. | पुण | www.thanecity.gov.in | | Contraction of the state of the | | | कार्यक | ारी अभियंता (पा | ा. पु. वि.) | |
| लोप जा.क्र. लोनप/ १२ आरोग्य/ ई निविव | THE REPORT OF THE PART OF THE REAL OF THE | (Jee 200 | संरक्षित रहा, कोरोना विष | | दि. ०२/०२/२०२१ | | | | हासनगर महानगरप | | |